

This question paper contains 11 printed pages]

## AP—119—2016

### FACULTY OF COMMERCE

#### B.Com. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION

OCTOBER/NOVEMBER, 2016

INCOME TAX—II

Paper BC-4.6

(MCQ + Theory)

(Saturday, 22-10-2016)

Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.

Time—2 Hours

Maximum Marks—40

- N.B. :— (i) Solve Question No. 1 on OMR sheet during first half an hour.  
(ii) Question Nos. 1 and 2 are compulsory.  
(iii) All questions carry equal marks.  
(iv) Use of simple non-programmable calculator is allowed.  
(i) प्रश्न क्र. 1 हा OMR sheet वरच सोडवायचा आहे आणि यासाठी पहिला अर्धा तास वेळ राहील.  
(ii) प्रश्न क्र. 1 व 2 अनिवार्य आहेत.  
(iii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.  
(iv) प्रोग्राम भरता न येणारा साधा गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे.

#### MCQ

1. Multiple Choice Questions : 10

बहुपर्यायी प्रश्न :

- (1) Household expenses is ..... expenditure in the business.  
(a) Admissible (b) Inadmissible  
(c) Partly admissible (d) None of these  
घरगुती खर्च हा व्यवसायाचा ..... खर्च आहे.  
(a) मान्य (b) अमान्य  
(c) अंशतः मान्य (d) यापैकी नाही

P.T.O.

(2) Out of the following, which expenses are admissible expenses ?

- |                 |                  |
|-----------------|------------------|
| (a) Bad debts   | (b) Sales tax    |
| (c) Excise duty | (d) All of these |

खालीलपैकी कोणते खर्च व्यवसायासाठी मान्य आहेत ?

- |                   |                 |
|-------------------|-----------------|
| (a) बुडीत कर्ज    | (b) विक्री कर   |
| (c) उत्पादन शुल्क | (d) यापैकी सर्व |

(3) Which of the following is *not* a capital asset ?

- |                          |                    |
|--------------------------|--------------------|
| (a) Goodwill of business | (b) Jewellery      |
| (c) Agricultural land    | (d) Stock in Trade |

खालीलपैकी कोणती भांडवली संपत्ती नाही ?

- |                       |                    |
|-----------------------|--------------------|
| (a) व्यवसायाची ख्याती | (b) दागदागीने      |
| (c) शेत जमीन          | (d) व्यापारी स्कंध |

(4) Cost of inflation index number for the Financial Year 2014-15 is :

- |          |         |
|----------|---------|
| (a) 1024 | (b) 632 |
| (c) 711  | (d) 785 |

वित्तीय वर्ष 2014-15 चा महागाई निर्देशांक ..... आहे.

- |          |         |
|----------|---------|
| (a) 1024 | (b) 632 |
| (c) 711  | (d) 785 |

(5) In case of shares the long-term capital gain means shares held by assessee for a period of ..... .

- |                         |                         |
|-------------------------|-------------------------|
| (a) Less than 12 months | (b) 12 months           |
| (c) More than 12 months | (d) More than 36 months |

भागांच्या बाबतीत दिर्घकालीन भांडवली मिळकत म्हणजे करदात्याने भाग .....

कालासाठी धारण करणे होय.

- |                            |                            |
|----------------------------|----------------------------|
| (a) 12 महिन्यापेक्षा कमी   | (b) 12 महिने               |
| (c) 12 महिन्यापेक्षा जास्त | (d) 36 महिन्यापेक्षा जास्त |

(6) Which of the following is *not* chargeable to tax under the head ‘Income from other sources’ ?

- (a) Profit on sale of goodwill of a business
- (b) Dividend from co-operative society
- (c) Prize on crossword puzzles
- (d) Interest from Bank

खालीलपैकी कोणत्याही उत्पन्नावर ‘इतर स्रोतापासूनचे उत्पन्न’ या शिर्षकाखाली कराची आकरणी केली जात नाही.

- (a) व्यवसायाच्या ख्यातीच्या विक्रीवरील लाभ
- (b) सहकारी संस्थेपासून लाभांश
- (c) शब्दकोड्याचे बक्षीस
- (d) बँकेपासून प्राप्त व्याज

(7) Income from sub-letting of house property is :

- (a) Income from other sources
- (b) Income from house property
- (c) Income from capital gain
- (d) None of the above

पोटभाड्याच्या गृहासंपत्तीवरील उत्पन्न हे ..... आहे.

- (a) इतर स्रोतांपासूनचे उत्पन्न
- (b) गृहसंपत्तीचे उत्पन्न
- (c) भांडवली मिळकतीचे उत्पन्न
- (d) वरीलपैकी नाही

P.T.O.

(8) The salary of the Member of Parliament will be taxable under the head :

- (a) Salary
- (b) Profit or gain from business or profession
- (c) Capital gains
- (d) Income from other sources

संसद सदस्याचे वेतन खालीलपैकी कोणत्या शिर्षकाखाली कर देय असले ?

- (a) वेतन
- (b) व्यवसाय किंवा व्यापारापासूनचा लाभ किंवा मिळकत
- (c) भांडवली लाभ
- (d) इतर स्रोतांपासूनचे उत्पन्न

(9) An individual can claim deduction under section :

- (a) 80-C
- (b) 80-D
- (c) 80-U
- (d) All of these

व्यक्ती ..... कलमांतर्गत कपातीसाठी दावा करू शकतो.

- (a) 80-सी
- (b) 80-डी
- (c) 80-यु
- (d) यापैकी सर्व

(10) Sum of various heads of income is called :

- |                        |                   |
|------------------------|-------------------|
| (a) Gross Total Income | (b) Total Income  |
| (c) Taxable Income     | (d) None of these |

उत्पन्नाच्या विविध शिर्षकाच्या बेरजेला ..... म्हणतात.

- |                      |                  |
|----------------------|------------------|
| (a) सकल एकुण उत्पन्न | (b) एकुण उत्पन्न |
| (c) करपात्र उत्पन्न  | (d) यापैकी नाही  |

**Theory**

2. Shri Bajranglal, the proprietor of New Parivar Cloth Stores. From the following Profit & Loss A/c for the year ended 31st March, 2015 compute his income from business for the assessment year 2015-16 : 10

<b>Particulars</b>	<b>₹</b>	<b>Particulars</b>	<b>₹</b>
Salaries	15,000	Gross Profit	2,70,000
Rent & Taxes	4,000	Dividend on shares (Gross)	4,000
Household Expenses	2,500	Rent from building let out	10,000
Income Tax	1,200		
Establishment expenses	1,500		
Donation	2,500		
LIC premium	2,000		
Audit fees	1,500		
Bad Debts Reserve	1,800		
Bad Debts	2,500		
Depreciation	5,000		
<b>Net Profit</b>	<b>2,44,500</b>		
	2,84,000		2,84,000

**Additional Information :**

- (i) Rent and taxes include ₹ 2,000 paid as Municipal tax on building let out.
- (ii) Value of Life Insurance Policy is ₹ 18,000.
- (iii) Permissible Depreciation was ₹ 4,000.

P.T.O.

श्री बजरंगलाल हे न्यु परिवार क्लॉथ स्टोअर्सचे प्रोप्रायटर आहेत. 31 मार्च, 2015 च्या खालील नफातोटा खात्यावरून त्यांचे कर-निर्धारण वर्ष 2015-16 साठी व्यापारापासूनचे करपात्र उत्पन्न आगणन करा :

तपशील	₹	तपशील	₹
वेतन	15,000	सकल नफा	2,70,000
भाडे व कर	4,000	भागावरील लाभांश (सकल)	4,000
घरगुती खर्च	2,500	भाड्याने दिलेल्या इमारतीचे भाडे	10,000
आयकर	1,200		
आस्थापन खर्च	1,500		
देणगी	2,500		
जिवन विमा प्रव्याजी	2,000		
अंकेक्षण फीस	1,500		
बुडित कर्जासाठी तरतूद	1,800		
बुडित कर्ज	2,500		
घसारा	5,000		
निव्वळ नफा	2,44,500		
	2,84,000		2,84,000

#### अधिक माहिती :

- (i) भाडे व कर दिलेल्यामध्ये ₹ 2,000 हे भाड्याने दिलेल्या इमारतीचे नगरपालीका कर समाविष्ट आहे.
- (ii) जिवन विम्याचे मुल्य ₹ 18,000 आहे.
- (iii) ₹ 4,000 मान्यताप्राप्त घसारा होतो.

WT

( 7 )

AP—119—2016

3. From the following information, compute the taxable income from capital gain of Mr. Meghraj, for the Assessment Year 2015-16 : 10

### **Particulars**

Year of purchase of residential house	1977-78
	(₹)
Cost of purchase	1,00,000
Cost of first floor in 1979-80	1,50,000
Fair market value on 1-4-1981	3,00,000
Cost of improvement in 1989-90	1,03,200
Sale of house in 2014-15	54,40,000
Selling expenses	40,000

Mr. Meghraj has purchased a new Residential House on 1-10-2014 for ₹10,00,000 and deposited ₹ 2,00,000 on 31-1-2015 in capital gain account scheme.

The cost of Inflation Index :

1981-82—100, 1989-90—172, 2014-15—1024.

खालील माहितीवरून करनिधारण वर्ष 2015-16 साठी श्री मेघराज यांचे भांडवली लाभापासूनचे करपात्र उत्पन्न निश्चीत करा :

विवरण	राहते घर
	1977-78
	(₹)
निवासी घराचे खरेदी वर्ष	
1979-80 मध्ये पहिल्या मंजल्याचा खर्च	1,00,000
1-4-1981 रोजी उचित बाजार मुल्य	1,50,000
1989-90 मध्ये सुधारणा खर्च	3,00,000
2014-15 मध्ये घराची विक्री	1,03,200
विक्री खर्च	
1979-80 मध्ये पहिल्या मंजल्याचा खर्च	54,40,000
1-4-1981 रोजी उचित बाजार मुल्य	40,000
2014-15 मध्ये घराची विक्री	P.T.O.

श्री मेघराज यांनी 1-10-2014 रोजी नविन घर ₹ 10,00,000 रुपयाला खरेदी केले आणि 31-1-2015 रोजी भांडवली लाभ खाते योजना मध्ये ₹ 2,00,000 गुंतवले.

महागाई निदेशांक :

1981-82—100, 1989-90—172 व 2014-15—1024.

*Or*

(किंवा)

Mr. Anil earned the following income in the Previous Year 2014-15 :

- (i) Dividend on equity shares ₹ 6,000
- (ii) Dividend on preference shares ₹ 3,000
- (iii) Income from letting on hire of building and machinery under one composite lease ₹ 20,000
- (iv) Interest on Bank Deposits ₹ 3,000
- (v) Directors sitting fees received ₹ 10,000
- (vi) Ground Rent received ₹ 5,000
- (vii) Amount received on account of winnings from lotteries ₹ 28,000

The following deductions are claimed by him :

- (a) Collection charges of dividend ₹ 200
- (b) Allowable depreciation on building and machinery ₹ 5,000
- (c) Fire insurance on building and machinery ₹ 1,000.

Compute his income under the head “Income from other sources”.

2014-15 या अगोदरच्या वर्षात श्री अनिलस्यांना खालील उत्पन्न मिळाले :

- (i) समभागावर लाभांश ₹ 6,000
- (ii) अग्रहककाच्या भागावर लाभांश ₹ 3,000
- (iii) एकत्रीत भाडे पट्याने इमारत व यंत्र भाड्याने दिले त्यापासून मिळाले उत्पन्न ₹ 20,000

- (iv) बँकेतील जमा ठेवी वरील व्याज ₹ 3,000
- (v) संचालक बैठक शुल्क मिळाले ₹ 10,000
- (vi) मैदानाचे भाडे मिळाले ₹ 5,000
- (vii) लॉटरी जिंकल्याची रक्कम मिळाली ₹ 28,000

त्यांनी खालील बजावटीसाठी दावा केला :

- (a) लाभांश जमा करण्याचा खर्च ₹ 200
- (b) इमारत व यंत्रावर मान्य घसारा ₹ 5,000
- (c) इमारत व यंत्रावर अग्नीविमा ₹ 1,000

त्यांचे इतर स्रोता पासुनचे उत्पन्नाचे आगणन करा.

4. Dr. Naina a medical practitioner, furnishes his cash account for the year ended 31st March, 2015 is as under : 10

<b>Particulars</b>	<b>₹</b>	<b>Particulars</b>	<b>₹</b>
Balance b/d	1,22,000	Cost of Medicines	10,000
Loan from bank		Surgical Equipments	8,000
for private pur.	3,000	Motor-car	1,20,000
Sales of medicines	25,250	Salaries	6,000
Consultation fees	1,55,000	Rent of clinic	4,600
Visiting fees	24,000	General Expenses	1,600
Int. on Govt. securities	4,500	Personal Expenses	1,11,800
Rent from property		Car Expenses	300
(not subject to		LIC Premium	3,000
local taxes)	3,600	Int. on Loan from Bank	300
		Insurance of property	200
		Balance c/d	71,550
	<hr/>	<hr/>	<hr/>
	3,37,350		3,37,350
			P.T.O.

**Other Information :**

- (i) One-third of motor-car expenses are in respect of his personal use.
- (ii) Depreciation allowable on car and surgical equipment is @ 15%.

Compute taxable income from profession of Dr. Naina for the assessment year 2015-16.

डॉ. नैना यांनी 31 मार्च, 2015 साठीचा रोख लेखा खालीलप्रमाणे सादर केला :

तपशील	(₹)	तपशील	(₹)
मागील आधिक्य	1,22,000	औषध परिव्यय	10,000
वैयक्तीक कामासाठी		शस्त्रक्रिया साहित्ये	8,000
बँक कर्ज	3,000	मोटर-कार	1,20,000
औषध विक्री	25,250	पगार	6,000
आरोग्य सल्ला शुल्क	1,55,000	दवाखाना भाडे	4,600
भेट शुल्क	24,000	सामान्य खर्च	1,600
शासकीय प्रतिभूतीवरील व्याज	4,500	वैयक्तीक खर्च	1,11,800
संपत्तीपासूनचे भाडे		कार खर्च	300
(स्थानीक करासंबंधी नाही)		जिवन विमा प्रव्याजी	3,000
	3,600	बँक कर्जावरील व्याज	300
		संपत्ती विमा	200
		आधिक्य पुढे चालू	71,550
	<hr/>		<hr/>
			3,37,350

**अतिरिक्त माहिती :**

- (i) कार खर्चापैकी 1/3 खाजगी वापरासाठी.
- (ii) मोटर कार व शस्त्रक्रिया साहित्यावर 15% दराने अवक्षयण मान्य.

निर्धारण वर्ष 2015-16 साठी व्यवसापासूनचे डॉ. नैना यांच्या करपात्र उत्पन्नाचे आगणन करा.

*Or*

(किंवा)

From the following information compute the total income of an individual for the Assessment Year 2015-16 :

- (a) Salary after deduction of provident fund contribution and income tax ₹ 2,47,000.
- (b) Income tax deducted on salary ₹ 3,000.
- (c) His contribution to recognised provident fund ₹ 20,000.
- (d) Employees contribution to provident fund ₹ 20,000.
- (e) Interest credited to provident fund ₹ 6,200 @ 9.5%.
- (f) Net dividend received from domestic company ₹ 8,950.
- (g) Interest on Savings Bank A/c ₹ 3,000.
- (h) Life Insurance Premium paid ₹ 2,000.

निर्धारण वर्ष 2015-16 करीता व्यक्तीगत एकुण उत्पन्नाचे आगणन खालील माहिती वरून करा :

- (a) भविष्य निवाह वर्गणी व आयकर वजा केल्यानंतरचे वेतन ₹ 2,47,000
- (b) वेतनातुन वजा केलेला आयकर ₹ 3,000
- (c) त्याचे भविष्य निवाह निधीस योगदान ₹ 20,000
- (d) भविष्य निवाह निधीतील मालकाची सहभागी रक्कम ₹ 20,000
- (e) भविष्य निवाह निधीत 9.5% दराने जमा केलेले व्याज ₹ 6,200
- (f) देशी कंपनीकडून मिळालेला शुद्ध लाभांश ₹ 8,950
- (g) बचत खात्यावरील व्याज ₹ 3,000
- (h) जिवन विमा प्रब्याजी अदा ₹ 2,000.